

May 12, 2022

BSE Limited., PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Dear Sir(s),

Sub: Compliance under Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") – Newspaper Publications

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed newspaper publications for Extract of Audited Standalone & Consolidated financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2022, published in the following newspapers on May 12, 2022:

- i. The Free Press Journal in English language
- ii. Navshakti in Marathi Language

You are requested to take above information on your records

Thanking you,

For DAI-ICHI KARKARIA LIMITED

Ankit Shah

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

Exh. No.: 09

Form No.3

[See Regulation-15(1)(a)] / 16(3)

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703

Case No.: OA/846/2021

Summons under sub-section (4) os section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

SURYODAY SMALL FINANCE BANK LIMITED

SANKET PRABHAKAR KADAM

(1) SANKET PRABHAKAR KADAM

D/W/S/O. FLAT NO 401 VENUS PARADISE ,PLOT NO 18D SECTOR 35F KHARGHAR Navi Mumbai.MAHARASHTRA-410210

(2) SWAPNALI SHYAM BHOSALE

FLAT NO 401 VENUS PARADISE PLOT NO 18 D SECTOR 35F KHARGHAR NAVI MUMBAI, MAHARASHTRA 410210

SUMMONS

WHEREAS, OA/846/2021 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 12/07/2021.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs.6582827.22/- (application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are

(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application; (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other

assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties; (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and

or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal; (v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 16/06/2022 at 10:30A.M. failing which the application shall be heard and decided in your absence

Given under my hand and the seal of this Tribunal on this date:07/03/2022. Note: Strike out whichever is not applicable

institutions holding security interest over such assets.

Signature of the Officer Authorised to issue summons. (SANJAI JAISWAL) REGISTRAF DRT-III. MUMBAI

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificates No. 82, for Share Nos. 406 to 410 of **Unnat** Nagar Akshay CHS. Ltd., off M. G. Road Goregaon West, Mumbai-400 062, issued to Paresh Mohan Verma for Flat No. 1401 in the F wing of the society building known as Anmol Fortune is lost, Application for issue of a Duplicate has been made to the Society. Anyone having any objection against issue of a Duplicate to Paresh Mohan Verma, may onvey their objection in writing to the society within 15 days of Publication of this Notice. Dated this 10th day of May, 2022.

For and on behalf of Unnat Naga Akshay Co-operative Housing Society Ltd.

Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that our client MRS. VIMALA RAMAKRISHNA SHETTY d/o RAMANNA ANTAYA SHETTY have agreed to sell & transfer her immovable property being a Row House No RH -IV/ C-12, Sector - 9 North, CBD Belapur, Navi Mumbai - 400614; to prospective purchaser/s free from all encumbrances, charge, disputes, claims, lien or mortgage or any nature whatsoever. Further, the origina documents viz. the Allotment Letter, Possession Letter, Agreement for Sale and Registration receipt of Deed of Apartment pertaining to the said property have been reported missing/misplaced vide Lost Property Registration Number 0603/2022 at NRI Sagari Police Station and have not been found till date. Any person who finds the said title documents should intimate to the undersigned and if any person, bank, financial institution having any claim or right in respect of the said property b way of inheritance, share, sale, exchange, tenancy sub-tenancy, hypothecation, mortgage, lease, lien, license, gift, possession, transfer of title or any beneficial interest under any trust right of prescription or pre-emptioner under any Agreement or other disposition or under any decree order or Awarder otherwise claiming or any encumbrance nowever or otherwise or having above agreement/s or documents is hereby called upon to intimate to the indersigned within 30 days (both days inclusive) from the date of publication of this notice of his/their such claim it any with all supporting documents failing which the transaction in favor of our client shall be completed without any reference to such claim/s. Any claim/s raised after the lapse of the said period of 30 days shall be treated as waived/abandoned and not binding on our client and shall have no effect whatsoever on the transaction initiated thereafter

Advocate NINAD SHENDGE RH-II/ T9, Lane 2, Sector 9, CBD Belapur, lavi Mumbai 400614 email – adv.ninads17@gmail.cor PLACE: NAVI MUMBAI DATE: 12/05/2022

PUBLIC NOTICE

Jagdish Sheth residing at Flat No. 3, Daksha Co-Operative Housing Society Ltd., Plot No. 13 Vallabh Baug Lane Extension, Ghatkopar (East) Mumbai- 400 077 in respect of the Flat described n the schedule hereunder written (hereinafte referred to as "the said flat") and Five fully paid up equity shares issued by Dakhsa Co-Operative Housing Society Ltd., bearing Distinctive Nos 11 to 15 (both inclusive) comprised in Share Certificate No. 14 (hereinafter referred to as "the

Any person or persons having any claim on

he said Flat or any part thereof and / or the said shares by way of sale, transfer, exchange mortgage, charge, lien, lease, licence, residence maintenance, possession, gift, trust, easement Judgement, decree, order of any court and / or authority or otherwise are requested to inform us about the same in writing together with notarised true copies of the documents in support of such claim within 14 (Fourteen days) from publication hereof. Any claim received after the aforesaid period and / or without notarised true copies of the documents supporting such claim shall not be taken into consideration and an such claim shall be deemed to have been waived

SCHEDULE

Flat No. 3, admeasuring 535 square fee carpet area in the building known as Daksha Co-operative Housing Society Ltd constructed on the Plot of land bearing C. T. S. Nos. 145 (14) of Village Ghatkopar, Taluka Kurla, situate at Plo No. 13, Vallabh Baug Lane Extension, Ghatkopai (East), Mumbai-400 077 in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.

Dated this 11th day of May, 2022.

For S. Pathak & Co., Address :-401, Triveni Krupa, 3rd Carter Road. (S. M. Pathak) Opp. Shri. Ambaji Temple, Partne Borivali (E), Mumbai-400 066. Advocates & Solicitors State Bank of India, Chiplun Branch: (Code 0350), Pushparaj, 1st & 2nd Floor, Chiplun, Ratnagiri- 415605. Tel.: 02355-257022 / 252756.

POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] For Immovable Property nereas; The undersigned being the Authorised Officer of State Bank of India, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Ac 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice calling upon borrowers as mentioned below to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to tr

Borrowers/Guarantors and the public in general that the undersigned has taken <u>Physical</u> Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rule of the Securitisation Enforcement) Rules, 2002, on 05th day of May 2022. The Borrowers/Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to dea

with the property and any dealing with the property will be subject to the charge of State Bank of

The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of time

available, to redeem	the secured assets.	
Name of the	Description of the Property	Demand Notice Date and
Borrowers	Mortgaged	Outstanding Amount
Mr. Shailesh	House No. 230, S No. 377 at Nirval	17.01.2022 - Rs. 8,77,762/-
Babaji Jadhav	Chiplun Dist. Ratnagiri	with further interest, expenses
		& other charges etc. thereon.
VLK Fitness	House No. 597, Survey No. 33 Hissa	04.12.2019 - Rs. 13,68,040/-
Club (Prop. Mr.	No 9V within the Gram Panchayat	with further interest, expenses
Vinay Laxman	limits of Kherdi Grampanchayat,	& other charges etc. thereon.
Kurade)	Chiplun Dist. Ratnagiri.	
Date :- 11 05 2022	·	Authorised Officer

State Bank of India



Shri Paresh Bachubhai Solanki age 45, residing at M.H.B. colony, Borivali, Mumba, left his residence on 09/11/2003 without informing anyone and said missing complaint has been lodged by his sister at Borivali police station on 10/11/2003 bearing complaint no. 89/2003. If somebody has any information about the said person may request to please contact below given mobile number.

Mrs. Kunjan Jagdish Gohil Mobile: 8850151697

Man stabbed To Death

Rajasthan: Tension flares up in Bhilwara

ary measures, including

Period of Deposit

33 Months

66 Months

77 Months

99 Months

Period of Deposit

15 Months

18 Months

22 Months

30 Months

44 Months

18 Months

30 Months

Period of Deposit

15 Months

18 Months

30 Months

18 Months

30 Months

Period of Deposit

12-23 Months

24-35 Months

36-59 Months

60-83 Months

84-120 Months

Period of Deposit

12-23 Months

24-35 Months

36-59 Months

60-83 Months

84-120 Months

Period of Deposit

12-23 Months

24-35 Months

36-59 Months

60-83 Months

84-120 Months

Period of Deposit

12-23 Months

24-35 Months

36-59 Months

60-83 Months

84-120 Months

Period of Deposit

12-23 Months

24-35 Months

36-59 Months

60-83 Months

84-120 Months

Period of Deposit

12-23 Months

24-35 Months

36-59 Months

60-83 Months

84-120 Months

36-60 Months

CIN: L70100MH1977PLC019916

Internet services in Rajasthan's Bhilwara was suspended Wednesday after a stabbing incident near the Kotwali Police Station area, reported news agency ANI. Tension flared up in the area after a 22-year-old man was allegedly stabbed to death on Tuesday night, prompting the police to take precautionany untoward incident. The police have registered an FIR in connection with the incident and further investigation is in progress.

"Internet services Bhilwara to remain suspended till 6 am on Thursday, 12th May," said Ashish Modi, Bhilwara District Collector, as reported by ANI.

22-year-old man, Adarsh Tapdia, was stabbed

Interest Rates effective from May 12, 2022 (p.a.)

SPECIAL DEPOSITS (Fixed Rates only)

FOR INDIVIDUALS & TRUSTS

Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore

Half-Yearly

Option

6.55%

6.75%

6.75%

6.85%

Half-Yearly

Option

5.75%

5.85%

6.00%

6.20%

6.65%

5.60%

6.20%

Half-Yearly

Option

5.75%

5.85%

6.20%

5.60%

6.20%

Half-Yearly

Option

5.55%

6.05%

6.40%

6.60%

6.75%

Half-Yearly

5.45%

6.05%

6.35%

6.45%

6.50%

Half-Yearly

Option

5.30%

6.05%

6.25%

6.40%

6.40%

Half-Yearly

Option

5.35%

6.05%

6.25%

6.40%

6.45%

Half-Yearly

Option

5.40%

6.15%

6.25%

6.40%

6.45%

Half-Yearly

Option

5.45%

6.15%

6.25%

6.40%

6.45%

d) For cumulative option, interest is compounded annually

Deposits exceeding ₹ 50 Crore

Annual

Income Plan

6.65%

6.85%

6.85%

6.95%

Annual

Income Plan

5.95%

6.10%

6.30%

6.75%

5.70%

6.30%

Annual

Income Plan

5.95%

6.30%

5.70%

6.30%

Annual

6.15%

6.50%

6.70%

6.85%

Annual

6.15%

6.45%

6.55%

6.60%

6.15%

6.35%

6.50%

6.50%

Annual

Income Plan

6.15%

6.35%

6.50%

6.55%

Annual

Income Plan

6.25%

6.35%

6.50%

6.55%

Annual

Income Plan

6.25%

6.35%

6.50%

6.55%

10 Crore & below ₹ 25 Crore

Cumulative

Option

6.65%

6.85%

6.85%

6.95%

Cumulative

Option

5.85%

5.95%

6.10%

6.30%

6.75%

5.70%

6.30%

Cumulative

Option

5.85%

5.95%

6.30%

5.70%

6.30%

Cumulative

Option

5.65%

6.15%

6.50%

6.70%

6.85%

Cumulative

5.55%

6.15%

6.45%

6.55%

6.60%

Option

5.40%

6.15%

6.35%

6.50%

6.50%

Cumulative

Option

5.45%

6.15%

6.35%

6.50%

6.55%

Cumulative

Option

5.50%

6.25%

6.35%

6.50%

6.55%

Cumulative

Option

5.55%

6.25%

6.35%

6.50%

6.55%

Quarterly

Option

6.50%

6.70%

6.70%

6.80%

PREMIUM DEPOSITS (Fixed Rates only)

FOR INDIVIDUALS

Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore

Quarterly

Option

5.70%

5.80%

5.95%

6.15%

6.60%

5.55%

6.15%

Quarterly

Option

5.70%

5.80%

6.15%

5.55%

6.15%

Quarterly

Option

5.50%

6.00%

6.35%

6.55%

6.70%

Quarterly

5.40%

6.00%

6.30%

6.40%

6.45%

Quarterly

Option

5.25%

6.00%

6.20%

6.35%

6.35%

Quarterly

Option

5.30%

6.00%

6.20%

6.35%

6.40%

Quarterly

Option

5.35%

6.10%

6.20%

6.35%

6.40%

Quarterly

Option

5.40%

6.10%

6.20%

6.35%

6.40%

Interest rates on Deposits of ₹ 25 Crore upto ₹ 50 Crore

exceeding ₹

Interest rates on Deposits exceeding ₹ 5 Crore upto ₹ 10 Crore

Interest rates on Deposits exceeding ₹ 2 Crore upto ₹ 5 Crore

Interest rates on Deposits exceeding ₹ 2 Crore upto ₹ 5 Crore

REGULAR DEPOSITS (Fixed Rates only)

FOR INDIVIDUALS & TRUSTS

Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore

Interest rates on Deposits exceeding ₹ 2 Crore upto ₹ 5 Crore

FOR TRUSTS & INSTITUTIONS

Interest rates on Deposits upto ₹ 2 Crore

Monthly

Income Plan

6.45%

6.65%

6.65%

6.75%

Monthly

Income Plan

5.65%

5.75%

5.90%

6.10%

6.55%

5.50%

6.10%

Monthly

Income Plan

5.65%

5.75%

6.10%

5.50%

6.10%

Monthly

Income Plar

5.45%

5.95%

6.30%

6.50%

6.65%

Monthly

5.35%

5.95%

6.25%

6.35%

6.40%

Monthly

Income Plan

5.20%

5.95%

6.15%

6.30%

6.30%

Monthly

Income Plar

5.25%

5.95%

6.15%

6.30%

6.35%

Monthly

Income Plan

5.30%

6.05%

6.15%

6.30%

6.35%

Interest rates or

Monthly Income Plan

5.35%

6.05%

6.15%

6.30%

6.35%

6.10%

Interest rates on Deposits

a minority community. This led to protests by right-wing groups who called on traders to shut their shops in protest of the Tuesday night incident.

Activists belonging to the group also staged a protest outside the mortuary where Tapdia's body was kept and demanded the police to make immediate arrest in

Dai-ichi Karkaria Limited **HDFC PUBLIC DEPOSITS**

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

		Standalone		(Consolidate	d
Particulars	Quarter ended 31st March 2022 (Audited)	Year ended 31st March 2022 (Audited)	Quarter ended 31st March 2021 (Audited)	Quarter ended 31st March 2022 (Audited)	Year ended 31st March 2022 (Audited)	Quarter ended 31st March 2021 (Audited)
Total Income from operations	3,127	12,184	3,198	3,127	12,184	3,198
Net (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(582)	(2,058)	(686)	(582)	(2,227)	(821)
Net (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(582)	(2,058)	(686)	(582)	(2,227)	(821)
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(182)	(1,658)	11,722	(182)	(1,827)	11,587
Total Comprehensive Income/(Expense) for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) }	(208)	(1,688)	11,747	(163)	(1,832)	11,693
Paid up Equity Share Capital (Face Value Rs 10 each)	745	745	745	745	745	745
Other equity excluding revaluation reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year	12,200	12,200	14,112	14,245	14,245	16,302
Earnings per share Basic and Diluted in Rs. (of Rs.10/- each)	(2.44)	(22.25)	157.34	(1.86)	(24.20)	156.64

Place :- Chiplun

- 1) The above is an extract of the detailed format of audited standalone and consolidated financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter Financial Results are available on the Stock Exchange website - www.bseindia.com and the Company's website
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 10th May 2022. The auditors have expressed an unmodified opinion on the audit report for the quarter and yea
- The Company's management, pursuant to 'Ind AS 108 Operating Segments' has concluded that the Company has only one reportable segment which is Specialty Chemicals. Accordingly, no separate disclosures of segment information have been made. Pursuant to a fire incident on 22 November 2020 at Dahej factory situated at Plot no. D-2/20, G1DC, Tal. Vagra, Dist. Bharuch—392130, Gujarat, certain property, plant and equipment and inventory were damaged. It also disrupted the production process and impacted the financial performance of the Company for the year ended 31 March 2021. As a result of the incident, the Company had recognised a loss of Rs. 4,932 lakhs (Rs. 4,326 lakhs towards property plant and equipment, Rs. 581 lakhs towards inventories and Rs. 25 lakhs towards other expenses) as an exceptional item in the standalone financial results. The Company's assets and inventories are covered under an Insurance policy and a claim has been lodged with the Insurance company for the losses suffered. The Company has received an interim payment towards insurance claim of Rs 400 lakhs. The balance claim is under survey and

The Company received the sale consideration and recognised a gain of Rs. 13,147 lakhs (net of costs incurred in obtaining

The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment benefits received Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record my related impact in the period the Code becomes effective.

The Company has considered the impact of Covid-19 pandemic on its business operations and financial results based on its review of current indicators of future economic conditions. However, the impact assessment of this pandemic is a continuing process giver the uncertainties associated with its nature and duration, and accordingly, the Company will continue to monitor any material changes to future economic conditions.

2020 respectively.

For and on behalf of the Board Sd/-Ms. S. F. Vakil

Chairperson and Managing Director



Making growth fashionable

Registered Office: Kewal Kiran Estate 460/7, I.B. Patel Road, Goregaon (E), Mumbai – 400 063, Corporate Identification Number: L18101MH1992PLC065136

EXTRACTS OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR

ı			Quarter	Year	Quarter	Quarter	Year	Quarter
ı			Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
ı		Particulars	31-Mar-22	31-Mar-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21	31-Mar-21
ı			:	Standalone	9	C	onsolidate	d
ı			Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
ı	1	Total income from operations	16,957	30,273	11,070	16,957	30,273	11,070
ı	2	Net Profit/Loss for the period (before tax,						
ı		Exceptional and/or Extraordinary items)	3,282	2,220	1,014	3,278	2,257	1,053
ı	3	Net Profit/Loss for the period before tax						
ı		(after Exceptional and/or Extraordinary items)	3,282	2,220	1,014	3,278	2,257	1,053
ı	4	Net Profit/Loss for the period after tax						
ı		(after Exceptional and/or Extraordinary items)	2,478	1,942	824	2,474	1,980	864
ı	5	Total Comprehensive income for the period						
l		[Comprising profit/(loss) for the period (after tax)						
ı		and Other Comprehensive income (after tax)]	2,404	2,352	944	2,400	2,391	983
ı	6	Paid up Equity Capital (Face Value of Rs. 10/- each)	6,163	1,233	1,233	6,163	1,233	1,233
ı	7	Reserves excluding revaluation reserves	-	42,064	-	-	42,052	-
	8	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)						
		a. Basic & Diluted EPS before extra ordinary items	4.02	3.15	1.34	4.01	3.21	1.40
ı		b. Basic & Diluted EPS after extra ordinary items	4.02	3.15	1.34	4.01	3.21	1.40

Place: Mumbai

Date: 11th May. 2022

- The above is an extract of the detailed format of quarterly audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.kewalkiran.com.
- The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its
- meeting held on 11th May, 2022. The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015

[Ind AS] prescribed under section 133 of the Companies Act, 2013

For and on behalf of the Board of Directors

Kewalchand P Jain Chairman & Managing Director Din No: 00029730

LAWMAN Pg³ Ointegriti KILLER>K easies Wdésibelle K-LOUNGE ADDICTIONS

निःष्पक्ष आणि निर्भिड दैनिक



www.navshakti.co.in

Senior Citizens (60 years+) will be eligible for an additional 0.25% p.a. or Recurring Deposits Plan deposits upto ₹ 2 Crore (Other than Recurring Deposits) Period of Deposit ROI (p.a.) b) Additional ROI of 0.05% p.a. will be applicable on Individual deposits placed/renewed through our Online system and auto-renewed deposits. 5.30% 12-23 Months c) Green & Sustainable Deposits (For Individuals only): The interest rate applicable on these deposits will be 0.10% p.a. lower than the interest rate 24-35 Months 5.80% applicable for corresponding product, period and scheme.

- ▲ This advertisement appears further to the statutory advertisement published by the Corporation on June 14, 2021 in The Free Press Journal & Navshakti, Mumbai, and on May 2, 2022 in The Free Press Journal & Navshakti, Mumbai All other terms and conditions and matters as set out in the said Statutory Advertisement shall remain unchanged.
- ▲ All the particulars as required under Rule 3 of Non-Banking Financial Companies and Miscellaneous Non-Banking Companies (Advertisement) Rules, 1977 and paragraph 35.1 of the Non-Banking Financial Company - Housing Finance Company (Reserve Bank) Directions, 2021, are contained in the application form.

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED Regd. Office: Ramon House, H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020.
Phone: 022-67546060 (for Deposits only) Email: deposits@hdfc.com Website: www.hdfc.com

CIN: L24100MH1960PLC011681 Regd. Off. Liberty Building, Sir Vithaldas Thackersey Marg, New Marine Lines, Mumbai : 400 020

31ST MARCH 2022							
						(Rs. In lakhs)	
		Standalone		(d		
Particulars	Quarter ended 31st March 2022 (Audited)	Year ended 31st March 2022 (Audited)	Quarter ended 31st March 2021 (Audited)	Quarter ended 31st March 2022 (Audited)	Year ended 31st March 2022 (Audited)	Quarter ended 31st March 2021 (Audited)	
Total Income from operations	3,127	12,184	3,198	3,127	12,184	3,198	
Net (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(582)	(2,058)	(686)	(582)	(2,227)	(821)	
Net (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(582)	(2,058)	(686)	(582)	(2,227)	(821)	
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(182)	(1,658)	11,722	(182)	(1,827)	11,587	
Total Comprehensive Income/(Expense) for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(208)	(1,688)	11,747	(163)	(1,832)	11,693	
Paid up Equity Share Capital (Face Value Rs 10 each)	745	745	745	745	745	745	
Other equity excluding revaluation reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year	12,200	12,200	14,112	14,245	14,245	16,302	
Earnings per share Basic and Diluted in Rs. (of Rs.10/- each)	(2.44)	(22.25)	157.34	(1.86)	(24.20)	156.64	

- vw.dai-ichiindia.com
- ended 31 March 2022

the same would be accounted for when received from the insurance company.

The Company sold its Land Parcel situated at 105th Milestone, Mumbai-Pune Road, P.O. Kasarwadi, Pune – 411034 to Gera Developments Private Ltd., Pune for a consideration of Rs. 15,350 lakhs via the land sale conveyance deed executed on 5 March 2021 clearances from various departments and towards consultant fees for selling the land aggregating to Rs. 1,750 lakhs) as a exceptional item in the standalone financial results.

The figure in respect of the quarter ended 31 March 2022 and 31 March 2021 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and the published year to date figures upto third quarter ended 31 December 2021 and 31 December 2

Figures are rounded off to the nearest lakh.

Email ID: contact@kewalkiran.com, Website: kewalkiran.com, Phone: 022 - 26814400, Fax: 022 - 26814420

THE PERIOD ENDED 31ST MARCH 2022 (Rs. in Lakhs)

		Ended	Enaea	Enaea	Ended	Enaea	Enaea
	Particulars	31-Mar-22	31-Mar-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21	31-Mar-2
			Standalon	е	C	onsolidate	d
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	16,957	30,273	11,070	16,957	30,273	11,070
2	Net Profit/Loss for the period (before tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	3,282	2,220	1,014	3,278	2,257	1,053
3	Net Profit/Loss for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	3,282	2,220	1,014	3,278	2,257	1,053
4	Net Profit/Loss for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	2,478	1,942	824	2,474	1,980	864
5	Total Comprehensive income for the period						
	[Comprising profit/(loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive income (after tax)]	2,404	2,352	944	2,400	2,391	983
6	Paid up Equity Capital (Face Value of Rs. 10/- each)	6,163	1,233	1,233	6,163	1,233	1,233
7	Reserves excluding revaluation reserves	-	42,064	-	-	42,052	
8	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)						
	a. Basic & Diluted EPS before extra ordinary items	4.02	3.15	1.34	4.01	3.21	1.40
	b. Basic & Diluted EPS after extra ordinary items	4.02	3.15	1.34	4.01	3.21	1.40
Not	es.						

. सेक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर अवर) च्या कलम १३(२) सहवाचता सिवधुरिरी इंटरिस्ट (एन्फोसिंग्ट) रूल्स, २००२ (सदर रूल्स) च्या नियम २(१) अन्वये, सदर अंक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून आयआयएफएल होम फायनान्स लि. (आयआयएफएल एचएफएल) (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात)च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित मागणी सूचनेत नमुर केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. वरील संबंधात, प्रदानाच्या तारखेपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपासून पुढील व्याजासह एकत्रित येथील खालील नमुद केलेली रक्कम सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जदार, मागणी सूचना तारखेस धकबाकी खकम आणि कर्ज रक्रमेच्या परतफेडीमाठी टेटर केलेले तारण यांचा तपशिल खालीलप्रमाणे -

क्षम स्थान ज्या नरतान्वताचा पुरू करारा तारण याचा तानारारा खारारात्रमाण							
मागणी सूचनेची तारीख आणि	तारण मत्तेचे वर्णन						
रक्कम	(स्थावर मिळकत)						
०६-मे-२०२२,	मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग असलेला: फ्लॅट क्र. ६०२,						
	मोजमापित ४४६.६५ चौ.फू., ६ वा मजला, इमारत क्र. २,						
लाख त्रेपन्न हजार सातशे अट्टेचाळीस							
मात्र)	जवळ, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र, इंडिया ४२१३०२						
	मागणी सूचनेची तारीख आणि स्वकम ०६-मे-२०२२, रु. २४,५३,७४८/- (रुपये चोबीस लाख त्रेपन्न हजार सातरो अट्टेचाळीस						

जर वरीलप्रमाणे आयआयएफएल एचएफएल ला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, आयआयएफएल एचएफएल सर्वस्व कर्जदारांची जोखीम, खर्च आणि परिणामांवर सदर अधिनियमाच्या कलम १३(४) वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल पुढील तपशिलाकरिता कृपया शाखा कार्यात्यात प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा :- **शाखा कार्यालय**: आयआयएफएल चएफएल आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र. १६V, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट त्राणे−४००६०४ / किंवा **कॉर्पोरेट कार्यालयः आयआयएफएल टॉवर**, प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज−۱۷, गुरुगाव, हरियाण ठिकाणः ठाणे, दिनांकः १२.०५.२०२२ सही /− प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करिता

Reliance	CAPITAL
----------	---------

Extract from the Consolidated Audited Financial Results of Reliance Capital

SI. No.	Particulars	Quarter ended 31-Mar-22 Unaudited	Year ended 31-Mar-22 Audited	Quarter ended 31-Mar-21 Unaudited
1.	Total Income from Operations	4 771	19 303	5 202
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	(4 108)	(7 909)	(1 613)
3.	Net Profit / (Loss) for the period (after Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	(4 134)	(8 055)	(1 649)
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4 251)	(8 231)	(1 864)
5.	Equity Share Capital	253	253	253
6.	Other Equity		(20 073)	
7.	Earnings Per Share (Basic & Diluted (Face Value of Rs.10/- each)) (not annualised)			
	(i) Basic (₹)	(164.56)	(320.80)	(65.68)
	(ii) Diluted (₹)	(164.56)	(320.80)	(65.68)

Limited for the quarter and year ended march 31, 2022.					
SI. No.	Particulars	Quarter ended	Year ended 31-Mar-22	Quarter ended	

		31-Mar-22 Unaudited	Audited	31-Mar-21 Unaudited
1	Total Income	5	16	2
2	Profit / (Loss) before tax	(25)	(1 106)	(3 865)
3	Profit / (Loss) after tax	(25)	(1 106)	(3 865)

- The above is an extract of the detailed format of the quarter and year ended Financia Results filed with the Stock Exchange(s) on May 10, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website i.e. www.reliancecapital.co.in and on the website of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
- The Reserve Bank of India ("RBI") has superseded the board of directors of Reliance Capital Limited ("Company") and appointed Mr. Nageswara Rao Y as the Administrator of the Company in terms of Section 45-IE of the Reserve Bank of India Act, 1934 ("RBI Act"). The RBI, in exercise of powers conferred under Section 45-IE 5(a) of the RBI Act, had constituted a three-member Advisory Committee to assist the Administrator of the Company in discharge of his duties Further, pursuant to an order dated December 6, 2021 of the National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT"), Corporate Insolvency Resolution Process ("CIRP") has been initiated against the Company as per the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code")

May 10, 2022 **Reliance Capital Limited**

CIN: L65910MH1986PLC165645

Regd. Office: Kamala Mills Compound, Trade World

B Wing, 7th Floor, S. B. Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tel.: +91 22 4158 4000, Fax: +91 22 2490 5125 mail: rcl.investor@relianceada.com, Website: www.reliancecapital.co.in



सिटी युनियन बँक लिमिटेड

क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट प्रशासकीय कार्यालय: क्र. २४-बी. गांधी नगर. कुंबकोणम - ६१२ ००१. **ईमेल आयडी :** crmd@cityunionb

फोन: ०४३५-२४३२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६ सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये पुनर्निविदा-नि-लिलाव विक्री सूचना वालील मिळकत/ती या **सिटी युनियन बँक लिमिटेड** कडे गहाण आहेत त्या कर्जदार/हमीदार **क्र. १) मे**

योगेश टेक्स्टाईल्स, २०२/२०३, गुलास्तान पार्क, दुसरा मजला बॅरॅक, ६२८, खोली क्र. १८२, ओटी सेक्शन, उल्हासनगर - ४२१ ००२. क्र. २) श्री. योगेश लस्सी, महेश को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बी-२०, ३रा मजला, उल्हासनगर - ४२१ ००१. क्र. ३) श्री. त्रिलोक लस्सी, महेश को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. बी-२०, ३रा मजला, उल्हासनगर - ४२१ ००१, ४) सौ. सनिता लस्सी, महेश को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बी-२०, ३रा मजला, उल्हासनगर - ४२१ ००१. क्र. ६) मे. हितेश टेक्स्टाईल्स, २०१/२०२/२०३, गुलास्तान पार्क, दुसरा मजला बॅरॅक, ६२८, खोली क्र. १८२, ओटी सेक्शन, उल्हासनगर - ४२१ ००२. क्र. ७) मे. सुनिता टेक्स्टाईल्स, २०१/२०२/२०३, गुलास्तान पार्क, दसरा मजला बॅरॅक, ६२८, खोली क्र. १८२, ओटी सेक्शन, उल्हासनगर - ४२१ ००२ क्र. ८) मे. त्रिलोक टेक्स्टाईल्स, २०१/२०२/२०३, गुलास्तान पार्क, दुसरा मजला बॅरॅक, ६२८, खोली क्र. १८२, ओटी सेक्शन, उल्हासनगर - ४२१ ००२ यांचेकडून २८-०७-२०१९ रोजीस रु. १.१८,०७,९२४/-(रुपये एक कोटी अठरा लाख सात हजार नऊशे चोवीस मात्र) सह एकत्रित २९-०७-२०१९ पासून ते प्रभारीत होणारे पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडे इतर थकबाकीच्या वसुलीकरिता सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९ अंतर्गत बॅंकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे निविदा-नि-जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे.

आमच्या बँकेकडे गहाण असलेली स्थावर मिळकत (सौ. सुनिता त्रिलोकचंद लस्सी यांच्या मालकीची मिळकत)

परिशिष्ट - ए

. ल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि नोंदणीकृत उप-जिल्हा उल्हासनगर आणि जिल्हा ठाणे मधील महसूल गाव - उल्हासनगर कॅम्प क्र. २, तालुका उल्हासनगर आणि जिल्हा ठाणेमधील खोली क्र. १ आणि २, बीआरके क्र. ६२८, ई. क्र. ३८, शीट क्र. ६६ ला जोडलेली जिमन येथे वसलेले आणि असलेले गुलस्तान पार्क अशी ज्ञात इमारत. उल्हासनगर - २. जि. ठाणे मधील मोजमापित अंदाजे ९०५ चौ. फ. क्षेत्र, दसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०१ चे ते सर्व भाग आणि विभाग.

परिशिष्ट – बी

ल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमधील महसूल गाव - उल्हासनगर कॅम्प क्र. २, तालुका उल्हासनगर आणि जिल्हा ठाणेमधील खोली क्र. १ आणि २. बीआरके क्र. ६२८. ई. क्र. ३८. शीट क्र. ६६ ला जोडलेली जिमन येथे वसलेले आणि असलेले गुलस्तान पार्क अशी ज्ञात इमारत, उल्हासनगर - २, जि. ठाणे मधील मोजमापित अंदाजे ६२८ चौ. फू. क्षेत्र, दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०२ चे ते सर्व भाग आणि विभाग.

परिशिष्ट - सी

उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि नोंदणीकृत उप–जिल्हा उल्हासनगर आणि जिल्हा ठाणे मधील महसूल गाव - उल्हासनगर कॅम्प क्र. २, तालुका उल्हासनगर आणि जिल्हा ठाणेमधील खोली क्र. १ आणि २ बीआरके क्र. ६२८, ई. क्र. ३८, शीट क्र. ६६ ला जोडलेली जिमन येथे वसलेले आणि असलेले गुलस्तान पार्क अशी जात इमारत. उल्हासनगर – २. जि. ठाणे मधील मोजमापित अंटाजे ६३८ चौ. फ. क्षेत्र. दसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०३ चे ते सर्व भाग आणि विभाग.

राखीव किंमत : रु. ६८,००,०००/-						
	(रुपये अडुसष्ट लाख मात्र)					
पुन – र्लिलावाचा तपशील						
निविदा नि लिलाव विक्रीची तारीख	ठिकाण					
	सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-डोंबिवली शाखा,					
09-0६-२०२२	शॉप क्र. १, २, ३ आणि ४, श्री स्नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ११,					
	अरुणोदय सीएचएसएल, महात्मा फुले रोड, स्वामी विवेकानंद					
	स्कूल जवळ, डोंबिवली पश्चिम, ठाणे - ४२१ २०२.					
	दूरध्वनी क्र. ०२५१-२४०५६८१, सेल क्र. ९३२५००७४२८.					

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती : (१) इच्छुक बोलीदाराने लिलावाकरिता व्यक्तिश: हजर राहणे आणि व्यक्तिश: सहभागी होणे आणि तो/ती स्वतः युनियन बँक लिमिटेड, मुंबई-डॉबिवली शाखा, शॉप क्र. १, २, ३ आणि ४, श्री स्नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ११, अरुणोदय सीएचएसएल, महात्मा फुले रोड, स्वामी विवेकानंद स्कूल जवळ, डॉबिवली पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४२१ २०२ यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुक बोलीदाराने याद्वारे अधिसृचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस दु.१२.०० वा. किंवा पूर्वी ''सिटी युनियन बँक लिमिटेड'' च्या नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या १०% च्या इअरकारता पे ऑर्डर /डिमांड ड्राफ्टसह एकत्रित प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लिमिटेड यांच्या नावे मोहोरबंद लिफाप्यातूनच फक्त विहित निविदा प्रपत्रातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशिलाकरिता इच्छुक खरेदीदार टेलिफोन क्र. ०२५१-२४०५६८१. सेल क्र. ९३२५००७४२८ वर संपर्क करू शकतात. (५) सिळकत/ती ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येतील. (६) मोहारावर निविदा याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस दु. ०१.०० वा. इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मार्गाने होणार असली तरीही प्राधिकृत अधिकारी त्यांच्या स्वतःच्या निर्देशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यास इच्छुक बोलीदारांच्या दरम्यान खुला लिलाव करतील आणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्या व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, सिटी युनियन बँक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील. (७) यशस्वी बोलीदाराने विक्री पूर्ण झाल्यानंतर त्वरित विक्री रकमेच्या २५% (भरलेली इअर धरून) आणि ७५% ची उर्वरित रक्कम विक्री निश्चितीच्या तारखेपासून **१५ दिवसांत** जमा करणे आवश्यक आहे, कसूरवार ठरल्यास अगोदर जमा केलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल. (८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विहित कालावधीत संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशस्वी खरेदीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे जारी करण्यात येईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता देय प्रभार/शुल्क भरायचे आहेत. (१०) यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशीर घराचा कर, वीज प्रभार आणि अन्य थकवाकी), टीडीएस, जीएसटी काही असत्यास, शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळार्च थकवाकी भरायची आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार राहतील. ठिकाण: कुंबकोणम, दिनांक: १०-०५-२०२२

> **नोंद. कार्यालय** : १४९, टी.एस.आर. (बीग) स्ट्रीट, कंबकोणम, थंजावूर जिल्हा, तामिळनाड - ६१२ ००१. सीआयएन - एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७ टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्स : ०४३५-२४३१७४६,

वेबसाईट : www.cityunionbank.com

प्राधिकृत आधिकारी

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, डीएसएमजी, ८७०/१- सुमा हाऊस, भंडारकर रोड, हॉटेल रविराज समीर, महाराष्ट्र, पुणे - ४११००४.

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव (नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्यरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या

तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः र्कजदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून र्त ''जसे आहे जिथे आहे'' [']'जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत

अ. क्रं.	कर्जदाराचे/सह. कर्जदाराचे/ हमीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	संदिप पवार (सह कर्जदारचे) कर्ज खाते क्रमांक LBPUN00003984467	फ्लॅट क्र. १०५, पहिला मजला, अव्हेन्यू सेरेनिटी, गाव वाराळे, डी. वाय पाटील कॉलेजजवळ, एस. नं. ३२/१ए/८, तालुका— मावळ, जिल्हा— पुणे— ४१०५०७. मोजमापित कार्पेट क्षेत्र ३६४ चौरस फुट	₹ १०,२७, ५१३/- (दि. मे १०,२०२२ पर्यंत)	000/-	जून ०८, २०२२ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	सकाळी ११:०० पासून

र्- (https://disposalhub.com) में. नेक्सझन वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना दि. जून १७, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल

स[े]माव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, डीएसएमजी, ८७०/१- सुमा हाऊस** भंडारकर रोड, **हॉटेल रविराज समोर, महाराष्ट्र, पुणे – ४११००४** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. **जून १७, २०२२** रोजी दु. ०२.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. जून १७, २०२२ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत[े] आयसीआयसीआय बँक लिमिटेड, डीएसएमजी, ८७०/१- सुमा हाऊस, भंडारकर रोड, हॉटेल रविराज समोर, महाराष्ट्र, पुणे - ४११००४ येथे दि. जून १७, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कर राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड यांच्या नावे पूणे येथे देय सादर करावा. पाहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क

आयसीआयसीआय बँक लिमिटेडला **८४५४०८९३५३ / ७३०४९०४३७२** वर किंवा **नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायर्व्हेट लिमिटेड** ९३१००२९९३३ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या

विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s.

प्राधिकत अधिकारी दिनांक : मे १२, २०२२ आयसीआयसीआय बँक लिमिटेड

दाई-इची करकारिया लिमिटेड

(सीआयएन : L24100MH1960PLC011681 **नोंदणीकृत कार्यालय :** लिबर्टी बिल्डिंग, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२०

दि. ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

						(रु. लाखांत)
		स्थायी				
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न	३,१२७	१२,१८४	३,१९८	३,१२७	१२,१८४	३,१९८
कालावधीकरिता निञ्चळ (तोटा)	(, , , ,)	(()	(, , -)	()	()
(कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ (तोटा)	(५८२)	(२,०५८)	(६८६)	(५८२)	(२,२२७)	(८२१)
करपूव कालावधाकारता ानव्वळ (ताटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५८२)	(२,०५८)	(६८६)	(५८२)	(२,२२७)	(८२१)
(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(खर्च)	(१८२)	(१,६५८)	११,७२२	(१८२)	(१,८२७)	११,५८७
(कालावधीकरिता (करपश्चात (नफा/तोटा) व अन्य						
सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(२०८)	(१,६८८)	११,७४७	(१६३)	(१,८३२)	११,६९३
प्रदानित समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्य) अन्य समभाग, गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये	७४५	७४५	७४५	७४५	७४५	७४५
दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता उत्पन्न प्रतिशेअर मलभत व सौम्यीकत रुपयांत	१२,२००	१२,२००	१४,११२	१४,२४५	१४,२४५	१६,३०२

(प्रत्येकी रु. १०/-)

. . वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या अलेखापरीक्षि स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www. bseindia. 🗪 व कंपनीची वेबसाइट www. dai - i chi i ndi व्रार उप्रात्वका आहे.

(२.४४) (२२.२५)

- वरील स्थायी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १०.०५. २०२२ रोजी आयोजित सभेत त्यांन मंजुरी देण्यात आली आहे. दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व वर्षांकरिताच्या लेखापरीक्षित अहवालावर लेखापरीक्षकांनी असुधारित मत व्यक्त केले आहे कंपनीच्या व्यवस्थापनाने आयएनडी एएस १०८ - कामकाजात्मक विभागा अंतर्गत निष्कर्ष काढला आहे की कंपनीचा केवळ एकाच नोंदी योग्य विभाग आहे तो म्हणजे स्पेश्यालिटी केमिकल होय. त्यानुसार, विभागीय माहितीची कोणतीही वेगळी घोषणा करण्यात आली नाही.
- प्लॉट क्र. डी २/२०, जीआयडीसी, ता. वागरा, जि. भरूच ३९२ १३०, हगुजरात येथील दाहेज फॅक्टरीमध्ये दि. २२ नोव्हेंबर, २०२० रोजी लागलेल्या आगीच्य घटनेत काली मालमत्ता, प्लान्ट व मशिनरी तसेच इन्व्हेंटरीचे नुकसान झाले होते. यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये अडथळा आला व त्याचा परिणाम दि. ३१ मार्च, २०२१ रोर्ज संपलेल्या वर्षाकरिताच्या कंपनीच्या वित्तीय कामगिरीवर झाला. सदर घटनेच्या परिणामी कंपनीला रु. ४९३२ लाख (रु. ४३२६ लाख मालमता, प्लान्ट व मशिनरीकरिता रु. ५८१ लाख इन्व्हेंटरीजकरिता व रु. २५ लाख अन्य खर्चाकरिता) इतके नुकसान झाले, जे स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अपवादात्मक बाबी म्हणून नोंद आहेत. कंपनीच संपत्ती व इन्व्हेंटरीज् या विमा धोरणांतर्गत समाविष्ट आहेत व झालेल्या नुकसान भरपाईकरिता विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यात आला होता. कंपनीला रु. ४००.०० लाख च्या विमा दाव्याअंतर्गत अंतरिम प्रदान प्राप्त झाले आहे. उर्वरित दावा सर्वेक्षणाअंतर्गत आहे व विमा कंपनीद्वारे दावा मंजूर झाल्यावर तो लेखांमध्ये समाविष्ट करण्या
- कंपनीने दि. ०५.०३.२०२१ रोजी जमीन विक्री अभिहस्तांतरण कराराअंतर्गत रु. १५३५० लाख मूल्यावर १०५ माइलस्टोन, मुंबई पुणे मार्ग, पी.ओ. कासारवाडी, पुणे ४११ ०३४ येथील त्यांच्या जमिनीच्या भुखंडाची विक्री गेरा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांना विक्री केली. कंपनीला विक्री मूल्य प्राप्त झाले व रू. १३१४७ ल नफा प्राप्त झाला (निव्वळ मल्यामध्ये विविध विभागांकडन क्लीअरन्स प्राप्तीमध्ये उदभवलेला खर्च तसेच जमीन विक्रीकरिताचे कन्सल्टर शल्क एकत्रितरीत्या रू. १७५ लाख यांचा समावेश आहे) यांचा स्थायी वित्तीय निष्कर्षांतील अपवादात्मक बाबी म्हणून समावेश आहे.
- सप्टेंबर, २०२० मध्ये रोजगार व रोजगारपश्चात लाभांदरम्यान कर्मचारी लाभांशी संबंधित सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० (संहिता) ला राष्ट्रपतींची संमती प्राप्त झार्ल मद्रा मंहिता भारतीय गुजपनात प्रमिद्ध बाली आहे. तथापि, ज्या दितशी मंहिता प्रधाती होहेल ती अधिमनित कगायात आलेली नाही. जेल्हा मद्रा मंहिता अपि तेव्हा तिच्या प्रभावाचे कंपनी निर्धारण करील व संहिता प्रभावी झालेल्या कालावधीमध्ये कोणत्याहीसंबंधित प्रभावित बाबींची नोंद्र करील
- भविष्यातील आर्थिक स्थितीच्या विद्यमान निर्देशांच्या आपल्या पुनरावलोकनाच्या आधारावर कंपनीने आपले व्यावसायिक कामकाज व वित्तीय निष्कर्पांवर कोव्हिड १९ महामारीच्या प्रभावाचा विचार केला आहे. तथापि, सदर महामारीच्या प्रभावाचे निर्धारण ही तिचे स्वरूप व कालावधीवर अवलंबन अनिश्चित स्वरूपातील अखंडित प्रक्रि
- आहे व त्यानसार कंपनी भविष्यातील आर्थिक स्थितीतील कोणत्याही व्यापक बदलावर लक्ष ठेवन असेल. दि. ३१.०३^२००२२ व दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसंदर्भातील आकडेवारी ही अनुक्रमे संपूर्ण वित्तीय वर्ष आणि दि. ३१.१२.२०२९ व दि. ३१.१२.२०२०
- रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपर्यंतच्या प्रसिद्ध झालेल्या वर्ष ते दिनांक आकडेवारीदरम्यान ताळमेळ साधणारी आहे.
- आकडे जवळच्या लाख अंकापर्यंत पर्ण स्वरूपात नोंद आहेत.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १०.०५.२०२२

या जिमनीचे मळत: वाटप केलेले आहे.

संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने सही/ कु. एस.एफ. वकीत

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

१५७.३४ (१.८६) (२४.२०) १५६.६४

जाहीर सूचना

सर्व जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आम्ही खालील **अनुसूचीमध्ये** अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेल्या जिमनीच्या भागाकरीता (**"जिमन") मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड** (**"कंपनी"**)(पूर्वी लोढा डेव्हलपर्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते त्यापूर्वी लोढा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यापूर्वी पलावा डवेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यापूर्वी लोढा डवेलर्स प्रायव्हेट लिमिटेड) या कंपनी कायदा २०१३ अन्वये मानिव अस्तीतवात असलेल्या आणि सीआयएन L45200MH1995PLC093041 धारण करणाऱ्या आणि ४१२, ४ था मजला, १७ जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन) सर्कल, फोर्ट, मुंबई –४०० ००१ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या कंपनीचे अधिकार, हक्क आणि हित यांची चौकशी करीत आहोत. सदरहू जिमन कंपनीने **नरेश रामरिखयानी** हे **के. एस. रामरिखयानी** (मयत) यांचे कायदेशीर वारस असल्यांने त्यांच्या कडून खरेदी केलेली आहे आणि इवॅक्यूइ मालमत्तेचे कस्टोडियनच्या दुष्टीने दी ॲडिमिनिस्ट्रेशन ऑफ इवॅक्यूइ प्रॉपर्टी ॲक्ट, १९५०, दी डिसप्लेसड पर्सनस (क्लेम) ॲक्ट १९५० आणि दी डिसप्लेसड पर्सनस (कंम्पेनसेशन ॲन्ड रिहयाबीलीटेशन)ॲक्ट, १९५४ (सिन्स रिपील्ड) अंतर्गत भारत सरकार, कामगार, रोजगार आणि पुनर्वसन मंत्रालय (पुनर्वसन विभाग) यांनी के. एस. रामरखियानी) यांच्या नावे

सर्व व्यक्तींचा सदर जिमन किंवा तिच्या कोणत्याही भागामध्ये कंपनीचे अधिकार, हक्क, आणि हितसंबंधा च्या संदर्भात कोणताही हस्तांतरणीय विकास हक्क (टिडीआर), फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) किंवा कोणतेही बांधकाम केलेले क्षेत्र आणि/ किंवा जिमनीवर करण्यात येणारे बांधका किंवा तिच्या कोणत्याही भागावार /भागासंदर्भात विक्री, हस्तांतरण,तारण,शल्क,विक्रीकरिता करारपत्र नियुक्ती, भाडेपट्टी, भाडेपट्टीचा करार, उपभाडेपट्टी, भाडेकरू, परवाना, विकासकाचा अधिकार, पर्यायी करार, वाटप, ताबा, धारणाधिकार, हमी, करार, विश्वास, देखभाल, सुलभता, मार्गाचा अधिकार, आरक्षण, कौटंबीक व्यवस्था/ तोडगा, करारपत्र, भेट, लिस-पेंडन्स, अदलाबदल, भाग, फायदेशीर हित, त्याग, वाटणी, मुखत्यार पत्र, कोणत्याही न्यायालयाचा किंवा वैधानीक किंवा अभिनिर्णय प्राधिकरणाचा आदेश किंवा हुकूम किंवा अन्य कोणत्याही प्रकारे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दावा आणि/किंवा मागणी आणि/किंवा आक्षेप आणि/किंवा हित (**"दावे"**) असणाऱ्या सर्व व्यक्तींना विनंती आहे की, त्यांनी त्याबाबत मूळ सहाय्यक कागदोपत्री पुराव्यांसहीत <mark>खैतान ॲन्ड कंपनी, वकील</mark> यांना वन वर्ल्ड सेंटर, टॉवर–१सी, १३ वा मजला, ८४१ सेनापाती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, मुंबई ४०००१३ आणि mumbai@khaitanco.com (देवेन्द्र देशमुख यांना लक्षवेधासाठी नमुद करुन) येथे सदर सुचना प्रसिध्दीच्या दिनांकापासन १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीमध्ये कळवावे. असे न केल्यास, असा कोणताही दावा अस्तितवात नाही असे समजण्यात येईल किंवा असा दावा जर असल्यास. सोडन दिला आणि/किंवा त्याग केला असे समजण्यात येईल आणि तो कंपनीवर बंधनकारक नसेल.

<u>अनुसुची</u>

नोंदणीकरण जिल्हा आणि उपजिल्हा कल्याण, तालुका कल्याण जिल्हा ठाणे मधील हेदुटणे गावामध्ये स्थीत असलेल्या सर्वे क्रमांकाच्या (१) २०४/१ मोजमापीत १०,२७० चौरस मीटर; (२) १४८/२ मोजमापीत ७३० चौरस मीटर; (३) २०३ मोजमापीत ४,६५० चौरस मीटर; (४) १९९ मोजमापीत ३,५७० चौरस मीटर; (५)१७३ मोजमापीत ६,५३० चौरस मीटर; (६)१९५/८ मोजमापीत ३,११० चौरस मीटर, आणि (७) २३१/५ मोजमापीत ६०० चौरस मीटर एकत्रीतपणे मोजमापित २९,४६० चौरस मिटर जमिनीचे सर्व तुकडे आणि भाग .

दिनांक: १२.०५.२०२२ स्थान : मुंबई

खैतान ॲन्ड कं. करीता मही/-देवेन्द्र देशमुख भागीदार Place: Mumbai

Date: May 11, 2022

मत्तेची व्रिकी शर्ट कंपनी (इंडिया) प्रा. लि. (समापनातील) इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी कोड, २०१६ अंतर्गत ई-लिलाव

दिनांक २२ डिसेंबर, २०२१ रोजीच्या आदेशाद्वारे सन्माननीय एनसीएलटी, मुंबई खंडपीठाद्वारे नियक्त परिसमापकांद्वारे स्थापित समापन मत्तेचा उर्वरित भाग शर्ट कंपनी (इंडिया) प्रा. लि. (समापनातील) च्या मालकीच्या मत्ता आणि मिळकतीची विक्री. इच्छुक अर्जदार परिसमापकांची वेबसाईट <u>http://headwayip.com</u> आणि ई-लिलाव वेबसाईट <u>https://ncltauction.auctiontiger.net</u> वर सुद्धा अपलोड केलेल्या तपशिलवार ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेजांचा संदर्भ घेऊ शकतात. लिलाव विक्री ई-लिलाव प्लॅटफॉर्म https://ncltauction.auctiontiger.net (५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह) मार्फत १२.०५.२०२२ रोजी

म्बी नामित . २९ at. २०२२ (न. २ aa ने न. २ aa) शर्न कमामानी शंकिम नामित ९० at. २०२२

	इ-ाललावाचा ताराखः : २१.०५.२०२२ (दु. २.०० त दु. ३.००) अज करण्याचा आतम ताराख १०.०५.२०२२							
अ.	मत्तेचे वर्णन	ठिकाण	राखीव किंमत	इअर	वाढीत			
क्र.			(₹.)	(रु.)	(रु.)			
ांच १	निवासी व्हिला जिचे बिल्ट अप क्षेत्र ५१०.९६	प्लॉट क्र. ३५६, ॲम्बी व्हॅली, गट क्र. ११५, गाव देवघर,	400.00	40.00	१.००			
	चौ. मीटर्स आणि प्लॉट मोजमापित एकुण	मुळशी पुणे						
	२०३० चौ. मी. सह फर्निचर आणि फिक्शर							
पंच२	ओपन प्लॉट मोजमापित अंदाजे ५६३ चौ.	प्लॉट क्र. सी-२१/१६, टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीअल	300.00	₹0.00	१.००			
	मीटर्स	क्षेत्र, गाव पावने, नवी मुंबई, महाराष्ट्र ४०० ७०९						
			` .					

इच्छुक अर्जदारांनी तपशिलाकरिता कृपया परिसमापकांची वेबसाईट <u>http://headwayip.com</u> आणि तसेच ई-लिलाव वेबसाईट <u>https://ncltauction.auc</u>tiontiger.net वर अपलोड केलेल्या तपशिलवार ई-लिलाव प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा. ईमेल : <u>cirpshirt@gmail.com</u>, <u>anuj19603@yahoo.co.in</u>

पत्रव्यवहारासाठी पत्ता : हेडवे रिझॉल्युशन ॲण्ड इन्सॉल्व्हन्सी सर्व्हिसेस प्रा. लि., ७०८, रहेजा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१, महाराष्ट्र. तपशीलाकरिता संपर्क : ०२२-६६१०७४३३/३०

अनुज बाजपई – परिसमापक दिनांक : १२ मे, २०२२ आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००३११/२०१७-१८/१०५७५

HICICI PRUDENTIAL 7 MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Overnight Fund and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 85 - 1185 Days Plan C (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on May 17, 2022*;

Name of the Scheme/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 100/- each) ^{@#}	NAV as on May 10, 2022 (₹ Per unit)			
ICICI Prudential Overnight Fund					
Quarterly IDCW	0.7890	100.7892			
Direct Plan - Quarterly IDCW	0.8117	100.9983			
Name of the Scheme/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on May 10, 2022 (₹ Per unit)			
ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 85 - 1185 Days Plan C					
Quarterly IDCW	0.0500	12.8549			
Half Yearly IDCW	0.0500	12.8547			
Direct Plan - Half Yearly IDCW	0.0500	12.9777			

- @ The payout will be IDCW per unit as mentioned above or the distributable surplus to the extent of NAV movement since previous record date, available as on record
- The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

<u> Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 85 - </u> 1185 Days Plan C (FMP - Sr 85 - 1185 Pl C):

The units of FMP - Sr 85 - 1185 PI C are listed on BSE. The trading of units of FMP - Sr 85 - 1185 PI C have been suspended on BSE with effect from closing hours of trading of May 11, 2022.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be May 17, 2022.

For ICICI Prudential Asset Management Company Limited Place : Mumbai Sd/-

Date: May 11, 2022 No. 006/05/2022

Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com **BSE Disclaimer:** It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are

and mobile number to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



PGIM India Asset Management Private Limited

4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100

CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446

Website: www.pgimindiamf.com

NOTICE [No. 09 of 2022-23]

Notice is hereby given that PGIM India Trustees Private Limited, Trustee to PGIM India Mutual Fund, has approved declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the following schemes of PGIM India Mutual Fund with May 17, 2022 as the record date:-

Scheme Names	Plans / Options	Quantum of IDCW per Unit (Gross of Statutory Levy, if any)* (₹)	Face Value (₹ Per Unit)	NAV of IDCW Option as on May 10, 2022 (₹ per unit)#
PGIM India Arbitrage Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	0.034	10	10.5728
	Direct Plan - Monthly IDCW Option	0.034	10	10.5621
PGIM India Hybrid Equity Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	0.130	10	20.56
	Direct Plan - Monthly IDCW Option	0.138	10	21.81
PGIM India Equity Savings Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	0.053	10	12.545
	Direct Plan - Monthly IDCW Option	0.057	10	13.4267

*Pursuant to payment of IDCW, the NAV of the above-mentioned option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW will be paid to those unit holders whose names appear in the records of the Registrar as at the close of business on the record date. For units in dematerialized form, all unit holders whose names appear in the beneficiary position file downloaded from the depositories as on the record date will be entitled to receive the IDCW.

*The IDCW distribution will be subject to the availability of distributable surplus under the schemes and may be lower to the extent of distributable surplus available on the Record Date.

For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Authorized Signatory

Sd/-

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,

READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.